



INDEX OUTLOOK

Indices see bullish momentum

Near-term uptrend positive for Sensex, Nifty 50, if they stay above 55,000 and 16,250 respectively

YOGANAND D
BL Research Bureau

Bellwether indices Sensex and Nifty 50 zoomed to record highs due to buying interest in large-cap stocks. There could be a minor pause ahead in the coming truncated week. Investors should tread with caution as the indices enter uncharted territory.

Nifty 50 (16,529.1)
The Nifty 50 extended the recent rally after a minor pause at around 16,250 levels and advanced 290 points or 1.79 per cent in the past week. The index climbed 1 per cent on Friday and rules at new highs. It has managed to close above the resistance level of 16,500.

The week ahead: Following a strong breakthrough of the significant resistance in the band between 15,900 and 16,000 in recent times, the index continues to accelerate. This resistance turned support will be crucial base in the ensuing weeks. Vital support below 15,900 is in place at 15,500 levels which is lower boundary of the sideways movement between June and early August. The index trades well above the 21- and 50-day moving averages. The short-term trend is up now. The daily relative strength index features in the bullish zone and is likely to enter the overbought territory. Besides, the weekly RSI also continues to hover in the bullish zone, backing the uptrend. Further, the daily as well as weekly price rate of change indicators feature in

the positive terrain, indicating buying interest. The index has reached our near-term resistance mentioned last week at 16,500. What next? The on-going uptrend is likely to extend as long as the index stays above immediate support level of 16,300. It has potential to test resistance at 16,750 on a strong rally above 16,600 levels in the short term. That said, a decisive fall below 16,300 will bring back selling pressure and profit booking could drag the index down to 16,000 levels.

We reiterate that a strong decline below the key base in the band between 15,900 and 16,000 can change the short-term uptrend and drag the index lower to the sub-sequence support in the 15,500-15,600 zone. Supports thereafter are in place at 15,300 and 15,000 levels.

Medium-term outlook: Given the progressing rally, we reaffirm that the medium-term uptrend that started from the April low at 14,151 will remain in place as long as the index trades above 15,000. Only a decisive fall below 15,000 will drag the index lower to 14,800 and then to the sub-

sequent supports at 14,500 and 14,200. Next supports are at 14,000 and in the 13,500-13,600 band.

The key medium-term supports at 15,500 and 15,000 can provide base on a corrective fall below 16,000 levels. On the upside, the index recently surpassed the crucial hurdle at 16,300 which will act as base now. As the index has reached 16,500, it can now progress to 16,700 and 17,000 over the medium term.

key support level of 54,000 can extend the corrective decline further to 53,500 levels. Subsequent supports are at 53,000 and 52,700. The medium-term uptrend that began from the April low at around 47,204 will remain in place as long as the index trades above the psychological level of 50,000. Key supports below 50,000 are placed at 49,500 and 48,700 in the medium term. Investors with a long-term perspective can stay invested with a revised long-term stop-loss at 46,000.

Nifty Bank (36,169.35)
The Bank Nifty advanced 1 per cent last week and tests resistance in the band between 36,000 and 36,200. The index trades well above the 21- and 50-day moving averages. The daily relative strength index has entered the bullish zone from the neutral region. Traders should tread with caution as long as the index tests the aforementioned resistance band. Fresh long positions can be initiated with a fixed stop-loss on a decisive up-move beyond 36,200 levels. In that case the index can trend higher to 36,500 and then to 37,000 levels over the short term. Next resistances are placed at 37,200 and 37,700 levels.

Conversely, plummeting below key base level of 35,500 can pull the index lower to 35,000. Supports thereafter are at 34,500 and 34,000. An emphatic fall below 34,000 will alter medium-term uptrend that started from the April low of 30,405 levels. Next supports at 33,000 and 32,000 will be key levels to note.

Sensex (55,437.29)

The Sensex jumped 1 per cent on Friday and with this rally, it has surged 1,159 points or 2.14 per cent in the past week. It managed to crack the barrier at 55,000.

This level will now act as a vital base for the index. The near-term bullish momentum will remain intact as long as the index trades above 55,000. Continuation of the uptrend can take the index northwards to 55,600 and then to 56,000 in the ensuing trading sessions.

A fall below the immediate support level of 55,000 can drag the index lower to 54,500 and then to 54,000 in the short term. We restate that a decline below the



GLOBAL 360

Dollar fails to retain strength

Inability to sustain above 93 can drag dollar index within 91.70-93.20 range

GURUMURTHY K

The US Dollar Index began the week on a positive note by adding to gains made in the previous week. However, the index lost momentum and fell back in the second half of the week, especially on Friday.

A data release from the University of Michigan showing a sharp fall in the consumer sentiment dragged the dollar index and the Treasury yields lower on Friday. The preliminary data for August showed that the consumer sentiment index in the US fell sharply to 70.2 from 81.2 in July.

Earlier in the week, the inflation data also showed a slowdown in the pace of rise. The US Core Consumer Price Index (CPI) inflation rose 4.23 per cent (YoY) in July as against a 4.45 per cent rise seen in June. Data fresh trigger in terms of data halted the upmove in the dollar index and dragged it lower towards the end of last week. For the coming week, US retail sales and Industrial Production on Tuesday and Housing Starts on Wednesday are the important data releases to watch.

Dollar index: Room to fall
The US Dollar index (92.53) broke above 93 as expected, but failed to sustain. The index made a high of 93.19 and has come off from there to close the week lower. This has increased the chances of the index falling back to 92-91.75 again in the coming days. On the charts 91.70-93.20 has been the range since July. This range seems to be holding well as of now. A breakout on either side of 91.70-93.20 will only give a clear cue on whether the index will move up to 93.50-94, or fall to 91-90.

Euro: Key resistance ahead
The Euro (1.1793) fell to test 1.17 initially last week as expected. The currency fell to a low of 1.1704 on Wednesday and then rose back sharply towards end of week. It will have to be seen if Euro can break above 1.18 in the coming week. Such a break can take it up to 1.1850 and 1.19. However, from a bigger picture, the Euro will have to breach 1.19 decisively to become bullish again. A pull back from 1.18 itself immediately this week or after an extended rise to 1.19 spells danger of the currency falling to 1.16 in the coming weeks.

The US 10Yr (1.28 per cent) Treasury yield surged to 1.37 per cent during the week but fell sharply on Friday giving back all the gains made during the week. A fall below 1.27 per cent can drag the yield lower to 1.18 per cent this week. The 10Yr will

support. Dips to this support zone are likely to get fresh buyers from the market. The Dow will now come under pressure only if it falls below 35,000 decisively. Such a fall looks less probable.

Rupee: Support holds
The Indian Rupee (74.25) weakened initially last week

and fell to a low of 74.4750 on Wednesday. But the currency, managed to recover thereafter and closed the week at 74.25 on Friday. The support in the 74.45-74.50 region mentioned last week has held well. Immediate resistance is at 74.20. A break above it can take the rupee up to 74 and 73.80 in the coming days. If the Rupee remains be-

low 74.20, a narrow range of 74.20-74.50 can be seen for some time. As mentioned last week, the Indian Rupee will have to fall decisively below 74.50 to come under pressure for a fall to 74.60 and 74.80.

The writer is a Chief Research Analyst at Kshitji Consultancy Services

KITEX
Kitex Garments Limited
(CIN: L1810KL1992PLC00623)
Regd office: P. B. No. 5, Kizhakkambalam, Alwaye - 685562, Kochi, Kerala. Phone: 91 484 4142000, Fax: 91 484 2680604
E-mail: sec@kitexgarments.com, Website: www.kitexgarments.com

NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING

Annual General Meeting
Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the company will be held on Tuesday, September 7, 2021 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) at 11.00 a.m. (IST) to transact the business as set out in the Notice of the said AGM.

Book Closure:
Notice is further given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Reg 42 of the Listing Regulations, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Wednesday, September 1, 2021 to Tuesday, September 7, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM and conducting of e-voting.

E-voting:
As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Reg 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote through remote e-voting on all resolutions set forth in the notice, for which the company has engaged the service of CDSL as the e-voting agency. The Company has appointed Mr. Vincent P.D., Practising Company Secretary, Kochi to act as the scrutineer to supervise the e-voting process in a fair and transparent manner.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of e-voting	End of e-voting
Saturday, September 4, 2021 at 9:00 A.M. (IST)	Monday, September 6, 2021 at 5:00 P.M. (IST)

During this period, shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date viz., Tuesday, August 31, 2021 may cast their vote electronically or in the General Meeting. This e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote is cast by a member, he/she shall not be allowed to change it subsequently.

In case a person has become a member of the company after dispatch of AGM notice but before the cut-off date for e-voting, he/she may obtain the user ID and password by sending request to helpdesk.evoting@cdsl.com and follow the instructions for e-voting given in the Notice of 29th AGM for exercising their vote through the remote e-voting. If the member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing user ID and password for casting their vote through remote e-voting.

The Members, who have not cast their vote either through remote e-voting, can exercise their voting rights at the AGM. The Company will make necessary arrangement in this regard during the AGM. Members who have cast their vote by e-voting prior to the AGM, may also attend the AGM, however those members shall not be entitled to cast their vote again at the AGM.

In case of any query, members may refer to frequently asked questions (FAQs) for members and e-voting user manual available at the download section of CDSL website under help section or an e-mail shall be sent to helpdesk.evoting@cdsl.com or may call helpdesk on toll free no: 18002005533 or contact Mr. Rakesh Daxi, Manager, CDSL, 17th PJ Towers, Dalal Street, Fort Mumbai - 400021, Maharashtra, ph: 022-23058542 who will also address grievances connected with the e-voting.

The result of e-voting shall be announced on or after the AGM of the Company not later than two (2) days of conclusion of the meeting. The results declared along with the Scrutineer's Report shall be placed on the Company's website and on the website of CDSL for the information of the Members, besides being communicated to the Stock Exchanges.

By the Order of the Board
S. Mithun B. Shenoy
Company Secretary

GMR Infrastructure Limited
Regd. Office: Nandan Centre, 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No. C-31, C Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Mumbai City, Maharashtra - 400 051 P: +91-22-42020000 F: +91-22-42020004
E: gmrsec@gmrinfra.in www.gmrinfra.in (CIN: L45203MH1994PLC28138)

Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Sl. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	
1	Total income from operations	1,775.87	2,320.53	1,134.06	6,229.38
2	Net loss for the period from continuing operations (Before Tax and Exceptional Items)	(396.67)	(780.07)	(894.93)	(2,809.61)
3	Net loss for the period before Tax from continuing operations (After Exceptional Items)	(396.67)	(785.50)	(904.93)	(3,000.38)
4	Net loss for the period after Tax from continuing operations (After Exceptional Items)	(377.90)	(725.47)	(833.85)	(3,427.75)
5	Net (loss) / profit for the period after Tax from discontinued operations	(0.00)	2.91	(0.02)	(0.02)
6	Net loss for the period after Tax from continuing and discontinued operations (4-5)	(377.90)	(723.30)	(833.87)	(3,427.77)
7	Total comprehensive income for the period	(351.01)	(882.76)	(869.99)	(3,230.11)
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59
9	Earnings per share (of ₹/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	(0.42)	(1.30)	(0.98)	(4.63)

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Sl.No.	Particulars	Quarter ended			Year ended
		June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	
1	Total income from operations	333.56	503.77	298.59	1,448.60
2	(Loss) / profit before exceptional item and tax	(52.99)	(143.90)	(170.50)	(487.17)
3	Loss before tax after exceptional items	(14.41)	(462.09)	(237.96)	(1,294.02)
4	Net after tax and exceptional items	11.41	(462.09)	(218.43)	(1,380.36)
5	Total comprehensive income for the period	(107.40)	(700.25)	(2,239.80)	(2,396.09)
6	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59
7	Earnings per share (of ₹/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	0.02	(0.67)	(0.39)	(2.12)

Notes:
1. The above is an extract of the detailed form of quarterly / annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI listing and other disclosure requirements Regulations, 2015. The full form of the quarterly / Annual Financial results are available on the websites of the stock exchange (www.sebiindia.com) and on Company's website www.gmrinfra.in.
2. The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on August 12, 2021 and approved by the Board of Directors in their meeting held on August 13, 2021.

Date: August 13, 2021

For and on behalf of the Board of Directors
Grande Kiran Kumar
Managing Director & CEO

GMR GROUP - GL / 166 / PREM ASSOCIATES

9th Anniversary

Shri N. SOUNDARAJAN

Birth 05.02.1932 Death 15.08.2012

Remembered by...

ALL FAMILY MEMBERS

Staff & Employees:

SOUNDARARAJA SOUNDARARAJA MILLS LIMITED
ESTD 1937

TECH QUERY

YOGANAND D
BL Research Bureau

I am holding Petronet LNG at ₹262. I would like to know the long-term outlook.

SJAYARAMAN

Petronet LNG (₹215.8): The stock of Petronet LNG was on a medium-term uptrend after bottoming out in March 2020. It met with a significant resistance in ₹270-₹280 band in early July 2020 and subsequently began to consolidate sideways in a wide range between ₹210 and ₹270. On the upside, the vital long-term resistance in ₹270-₹280 band had capped the stock's upside in January this year. Since then, it has been in an intermediate-term downtrend. Short-term trend is also down for the stock.

An immediate support is in the range between ₹200 and ₹210 which could halt the progressing downtrend. An upward reversal between ₹200 and ₹210 can take the stock higher to the immediate resistance level of ₹240 and then to ₹250. You could average the stock at the above mentioned support band, with a medium-term stop-loss at ₹190. A clear breakthrough of ₹250 can take the stock northwards to the upper boundary of the sideways movement, that is ₹270-280 band, over the medium term. A further rally above ₹280 can pave way for an up-move to ₹300 and then to ₹320 over the long run. Key support below ₹200 is placed at ₹175.

Send your queries to techtrail@thehindu.co.in

BANDU'S BLOCKBUSTERS

On April 1, four years back, piqued by the incessant jokes in the village at his expense, Bandu Barve decided he'd had enough. It was time for him to turn 'smart'. His dead granny's voice rang in his ears - "Read the papers, Bandya, they tell you all." So, off went Bandu to the stash of newspapers on his father's desk. As luck would have it, the first paper Bandu got his hands on was The Hindu BusinessLine. The stock recos, in particular, had him in thrall. Soon Bandu metamorphosed into an ace investor and trader.

BANDU'S PICKS

- Blicon
- IDBI Bank
- Indus Towers
- Future Retail
- SJVN

These days, Bandu picks five stocks each Sunday, which he believes will be blockbusters over the next week.

Here's your chance to match step with Bandu. Guess the stock that will give the best return by next Friday (BSE prices). By Wednesday noon, mail us your pick and its expected price rise to bandublockbuster@gmail.com with your name, mobile number and address. One lucky winner will get a prize of ₹2,000.

Last week's prize winner: Nagaraja Ganesh
Last week's winning stock: Rail Vikas Nigam

Closing price (Aug 6): ₹29.65
Closing price (Aug 13): ₹29.65
Return: 0 per cent

The writer is a Chief Research Analyst at Kshitji Consultancy Services

नवी मुंबई मनपाचे टारगेट ओरिएंटेड वर्कला प्राधान्य

नवी मुंबई - संपूर्ण क्षमतेने काम केले तर सरासरी वसुलीच्या दृष्टीने अधिक वसुली शक्य होऊ शकते त्यामुळे तसे उद्दिष्ट नवेसमेत ठरवून मालमत्ताकर विभागाने धक्काबाजी वसुलीसाठी प्रत्येक पातळीवर कामाची गती वाढविण्याचे स्पष्ट निर्देश

महापालिका असुक्त अधिष्ठाता बांगर यांनी दिले. विशेष बैठकीसमयी त्यांनी मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख सूजाता दोले आणि इतर अधिकाऱ्यांना टारगेट ओरिएंटेड वर्क करण्याच्या सूचना केल्या.

नवी मुंबईकरांसाठी प्राणवायूची पूर्तता

वार्ताहर/नवी मुंबई



नवी मुंबईमध्ये ८० टन क्षमतेचे टँक वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येत आहेत. त्यामध्ये २० टनाचा टँक आलेला असून सिडको कोविड सेंटरमध्ये तो बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे २० टन क्षमतेचे आणखी २ टँक एक महिनाव्या कालावधीत लावण्यात येत आहेत.

क्षमतेचा टँक रेरोली रुग्णालयात बसविण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये ऑक्सिजन पीएसए प्लान्ट, ऑक्सिजन टँक, ड्युरा सिलेंडर उपलब्धतेबाबतचा आढावा घेण्याचा प्रक्रियेला अधिक गतिमानता देण्याचे आणखी निर्देश दिले. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर लॅबची क्षमता ५ हजारपर्यंत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्प्रायेणे करण्याचेही आदेशित करण्यात आले. याशिवाय सर्वसाधारण कोव्हिड बाधितांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये वाढ करण्याचेही नियोजन असून त्याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अधिष्ठाता आणि आरोग्य विभागाच्या द्याण्यात आले.

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कोविड बाधितांची संख्या कमी होताना दिसत असल्याने शासन आदेशानुसार दैनंदिन व्यवहारासाठी गती देण्यात आली आहे. नव्याने कोविडचा धोका टळलेला नसून ही सध्या मर्यादीत राखण्यासाठी नागरिकांनी कोविड अनुरूप बर्तन ठेवणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन टेस्ट्सची संख्या कमी न करता ४ हजारपर्यंत ठेवलेली असून कोविड रुग्ण आडखलेल्या इमार्तीतील सर्व नागरिकांचे टेस्टिंग करित टारगेटेड टेस्टिंगवर भर दिला जात आहे. त्या सोबतच कोविडची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी होण्यासाठी लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणाने भर दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ७ लाख ९ हजार नागरिकांचा पहिला डोस झालेला असून २ लाख ४९ हजार नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत.

खारघरमधील पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी

पनवेल - खाारघर प्रभाग ४ मधील पाण्याची समस्या अत्यंत भीम अस्तु मागील दोन वर्षांपासून सुरू प्रश्न प्रलयीत आहे. सिडको प्रशासनाने याबाबत मागील दोन वर्षांपासून पाणी सप्लाय तालुकी सोडवावी. या मागणीसाठी नारायणिका नेत्रा किरण पाटील यांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. के.लास शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान, खाारघरमधील पाणी प्रश्नात तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले आहे.

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम

पनवेल - नारळी पोर्णिगा तसेच गणेशोत्सव हा सण येत्या काही दिवसांमध्ये सारा होणार आहे. या सणाच्या पाह्यपूरिवर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९मध्ये आमदार प्रभात ठाकरे आणि समाजसेवक नेते परेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवार या मोहिमेचा प्रारंभ पनवेल कोळंबाडा येथून झाला. स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रभागातील १११ रस्त्यांची तसेच या रस्त्यांवर असलेल्या दुतर्फा गटारांची सफाई साफसफाई करण्यात येणार आहे.

ऑनलाईन जुगावर कारवाई

भाईदर - भाईदर पंचायत समितीच्या ताण्याच्या वृद्धीत आर्काईव्हिंगसाठी शाप १०, अन्नपूर्णा हाईस्टे राखण्यात येणारे वळवळ ऑनलाईन अनेक ठानू चालू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने बरिदांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीसांनी वरील ठिकाणी छापा मारला. या कारवाई दरम्यान एक वेबघर तयार करून त्या आधारे ऑनलाईन जुगा सुरू असल्याचे दिसून आले.

कॉन्सर्टफे लसीकरण शिबिर

वसई - शनिवार दि. १४ ऑगस्ट रोजी हुतात्म्या स्मारक, पापडी येथे वसई विहार विल्हा क्रिडस आणि विजय पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने सवतीच्या दात कोविडसिड लसीकरण शिबिर पार आहे. हि वाहतूक सवतीच्या दातीत सवतीत येणारे आलेले हे चौथे शिबिर होते. शिबिराच्या सुरुवातीला महात्मा गांधीच्या प्रतिमेचा वंदन व क्रॉसविराट अभिवादन करण्यात आले.

'ते' रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरू करण्याची मागणी

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत मॅट्रो कामाला सुरुवात झाली असून यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी रेल्वेचे बंद केलेले मुख्य तिकीट घरासाठी व एस.टी. स्टॅण्ड समोरील हॉम प्लॅटफॉर्म नं. १ येथील दोन रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरुवात सुरू करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केली आहे.

रस्ता रोको आंदोलन स्थगित

कर्जत - कर्जत तालुक्यातील माधेराजच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बांधातील ग्रामस्थांनी श्रमदानानुसार तयार केलेला रस्ता जुने महिन्यातील अतिवृष्टीत वाहून गेला आहे. रस्ता रस्त्यासाठी आदिवासी लोक १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार होते. मात्र पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आदिवासी बांधांना जाणारा रस्ता बनविला जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले.

ठाणे जिल्ह्याला मिळाला १ लाख लसींचा साठा

वार्ताहर/ठाणे

ठाणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत होता. त्यातही १२ दिवसांत केवळ दोनवेळाच जिल्ह्याला १९ हजार लस मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर आता जिल्ह्याला वळवळ १ लाख ९ हजार ४०० लसींचा साठा प्राप्त झाला आहे. त्यामुळेच जिल्हात पुढील दोन ते दिसून लसीकरण सुरु राहिले असे चिन्न सध्यातही दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जमावारी महिन्यापासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला येणारे लसीकरण मोहीम सुरू होती. पहिल्या टप्प्यात प्रन्ट लाईन, हेल्थ वर्कर यांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ६० वर्षातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर टप्प्याटप्पाने इतर नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत जिल्हात २६ लाख ५५ हजार ३२२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. यामध्ये १८ लाख ७३ हजार ६१० जणांना पहिला तर केवळ ७ लाख ८२ हजार ७१२ जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून तर लसीकरणचा वेग फारच मंदवल्याचे दिसून आले आहे. आवडधान्य एक ते दोन वेळाच लसीकरण होताना दिसून आले. मध्यंतरी पाऊस जास्तीत जास्तव्याचे कारण देत लस मिळत नसल्याचे आरोप विभागाने सांगितले होते. परंतु त्याच काळातच विडंबना आता देवता खासगी लसीकरण केंद्रावर मोहीम वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयांना लस मिळवता आणि शासकीय यंत्रणांना लस मिळत नाहीत, याचवर वाटा सुरू आहे. त्यातही १२ दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्याला केवळ दोन वेळाच साठा उपलब्ध झाला आहे. या कारणांमुळे वेळ १९ हजार लसींचा साठा जिल्ह्याला मिळाला आहे.

मुंबई, रविवार, १५ ऑगस्ट २०२१ | नवशक्ति

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN: L70100MH1988PLC049929
Regd. Off.: 402, Kane Plaza, Mind Space, Opp. Link Road, Malad (West), Mumbai, Maharashtra, 400064 Tel. No. / Fax No: 022-26002894, E-mail: hitkit.global@gmail.com, Website: www.hitkitglobal.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

PARTICULARS	Quarter Ended 30.06.2021		Quarter Ended 31.03.2021		Quarter Ended 30.06.2020		Year Ended 31.03.2021	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations	4.90	9.40	4.21	21.28				
Other Income	-	4.61	5.35	16.14				
Total Revenue	4.90	14.01	9.56	37.42				
Expenses:								
a) Cost of material consumed	3.48	15.48	0.00	15.48				
b) Purchase of stock-in-trade	-	-9.01	3.07	0.00				
c) Changes in Inventories of Finished Goods, Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-				
d) Employee benefit expenses	1.41	1.35	1.06	4.51				
e) Finance Costs	0.00	0.00	0.00	0.19				
f) Depreciation and amortization expenses	0.01	0.01	0.02	0.06				
g) Other Expenses	2.37	5.81	2.11	16.31				
Total Expenses	7.27	13.63	6.26	36.54				
Profit/(+Loss) (-) before Exceptional Items and tax	-2.36	0.38	3.30	0.88				
Exceptional Items								
Profit/(+Loss) (-) before tax	-2.36	0.38	3.30	0.88				
Income Tax Expenses								
1) Current Tax	-	-	-	-				
2) Deferred Tax	-	-	-	-				
Total Tax Expenses/(Income)	-	0.00	-	0.00				
Profit/(+Loss) (-) for the period	-2.36	0.38	3.30	0.88				
Other Comprehensive Income (after tax)								
Total Comprehensive Income for the period	-2.36	0.38	3.30	0.88				
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)								
Basic Earning per share	(0.0064)	0.0010	0.0089	0.0024				
Diluted Earning per share	(0.0064)	0.0010	0.0089	0.0024				
Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00				

Notes:
1) The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
2) The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June, 2021 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
3) The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the published figures of nine months ended December 31, 2020 respectively.
4) The Company is primarily engaged in the 'Retail Business' and all other activities revolving around the same. As such there is no other separate reportable segment as defined by 'IND AS 108- Operating Segment'.
5) The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary.

By Order of the Board of Directors
Hit Kit Global Solutions Limited
Sd/-
Kamal Agrawal
Managing Director
Din No: 07646000

Place: Mumbai
Date: 14.08.2021

पश्चिम रेल्वे द्वारे तिथिध स्थानकांसाठी ४ पूर्णतः आरक्षित विशेष गाड्यांचे संचालन

पुढील सल्ल्याप्रमाणे विशेष गाड्या नियमित चालविणार

गाडी क्र.	सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य	सुरु होण्याचा दिवस	प्रस्थान	आगमन
०९०३३	वाठे टर्मिनस - गांधीबाघ (सुरफारट विशेष सामाहिक)	२०/०८/२०२१	१४.४० वा. (सुरवात)	०५.४० वा. (दुसऱ्या दिवशी)
०९०३४	गांधीबाघ - वाठे टर्मिनस (सुरफारट विशेष सामाहिक)	२१/०८/२०२१	२०.४५ वा. (पुण्यात)	११.५५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०९०३५	मुंबई सेंट्रल - पोर्बंदर (दररोज विशेष)	१८/०८/२०२१	०९.२० वा. (दररोज)	०५.३० वा. (दुसऱ्या दिवशी)
०९०३६	पोर्बंदर - मुंबई सेंट्रल (दररोज विशेष)	१९/०८/२०२१	२१.२० वा. (दररोज)	११.३० वा. (दुसऱ्या दिवशी)
०९२२९	मुंबई सेंट्रल - तिसरा (दि-साप्ताहिक दूती सुरफारट)	१०/०८/२०२१	२३.०० वा. (मंगळ व रविवार)	१०.३५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०९२३०	तिहास - मुंबई सेंट्रल (दि-साप्ताहिक दूती सुरफारट)	१९/०८/२०२१	०८.२० वा. (मंगळ व गुरु)	०८.२० वा. (दुसऱ्या दिवशी)
०९५१९	धावनगर टर्मिनस - ओखा (दररोज विशेष)	१८/०८/२०२१	२२.१० वा. (दररोज)	१२.५५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०९५२०	ओखा - धावनगर टर्मिनस (दररोज विशेष)	१९/०८/२०२१	१५.५५ वा. (दररोज)	०५.३० वा. (दुसऱ्या दिवशी)

धोबे: वडोदरा, रत्नाम, सवाई माधोपूर, जयपुर, मिर्जापूर, हुमनापूर, लोकर आणि सादलुख स्थानके दोन्ही दिशांनी.
रचना: एसी प्रथम श्रेणी, एसी-२ टीआर आणि एसी-३ टीआर डब्बे.
धोबे: धावनगर परा, सिव्हेर गुजरात, सोनाग, बोला जं., बोंटाड, रणपूर, सिव्हेरी, नवबन सिटी, जोरावगर, सुरेंद्रनगर गेट, सुंदरनगर, धान, झाराडी, वांकर, सिव्हेर, राजकोट, पधारी, हनुमतीबा जं., जिला देवगिरी, जामवंती, आरिष्याबाबा, हाण, जामनगर, लखावळ, पिपली, कानासुर, मोडपूर, खंभालिया, मातेल, भोपाळका, भाटिया, द्राका, भीमरणा आणि मीठापूर स्टेशन दोन्ही दिशांनी. (ट्रेन क्र. ०९५१९ बाजुद, अमरसर आणि काकोट स्थानकांवर अतिरिक्त धोबे आणि ट्रेन क्र. ०९५२० दिग्दर्श, मुली रोड, रामपट्ट आणि वागाडिया स्थानकांवर अतिरिक्त धोबे.)
रचना: शयन कक्ष आणि ट्रेटिरी श्रेणी आसन डब्बे.

एक जोडी विशेष गाडीच्या फ्रीक्वेंसीत वाढ आणि एक जोडी विशेष गाडीचे रेटोरेशन

गाडी क्र.	सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य	सुरु होण्याचा दिवस	प्रस्थान	आगमन
०९२२९	मुंबई सेंट्रल - तिसरा (दि-साप्ताहिक दूती सुरफारट)	१०/०८/२०२१	२३.०० वा. (मंगळ व रविवार)	१०.३५ वा. (दुसऱ्या दिवशी)
०९२३०	तिहास - मुंबई सेंट्रल (दि-साप्ताहिक दूती सुरफारट)	१९/०८/२०२१	०८.२० वा. (मंगळ व गुरु)	०८.२० वा. (दुसऱ्या दिवशी)

दुसऱ्या वार्षिक अहवाल तयार करित आणि आगवारीतही वेळोवेळी सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य स्थानकांवर अतिरिक्त धोबे आणि ट्रेटिरी श्रेणी आसन डब्बे.
दुसऱ्या वार्षिक अहवाल तयार करित आणि आगवारीतही वेळोवेळी सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य स्थानकांवर अतिरिक्त धोबे आणि ट्रेटिरी श्रेणी आसन डब्बे.
दुसऱ्या वार्षिक अहवाल तयार करित आणि आगवारीतही वेळोवेळी सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य स्थानकांवर अतिरिक्त धोबे आणि ट्रेटिरी श्रेणी आसन डब्बे.
दुसऱ्या वार्षिक अहवाल तयार करित आणि आगवारीतही वेळोवेळी सुरुवातीचे स्थानक आणि गंतव्य स्थानकांवर अतिरिक्त धोबे आणि ट्रेटिरी श्रेणी आसन डब्बे.

GMR Infrastructure Limited

Registered Office: 7th Floor, Opp. Dena Bank, Plot No. C-31, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra - 400 051. Tel: +91-22-42029000 / +91-22-42029004. E: gmr@gmrinfrastructure.in. www.gmrinfrastructure.in. CIN: L42200MH1999PLC08138

Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Sl. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021		Quarter ended March 31, 2021		Quarter ended June 30, 2020		Year ended March 31, 2021	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,775.87	2,320.53	1,334.06	6,229.38				
2	Net loss for the period from continuing operations (Before Tax and Exceptional Items)	(356.67)	(80.07)	(984.93)	(2,809.61)				
3	Net loss for the period before Tax from continuing operations (after Exceptional Items)	(356.67)	(79.55)	(984.93)	(3,690.98)				
4	Net loss for the period after Tax from continuing operations (after Exceptional Items)	(317.90)	(72.47)	(833.85)	(4,427.79)				
5	Net loss / profit for the period after Tax from discontinued operations	(0.00)	2.31	(0.02)	(0.02)				
6	Net loss for the period after Tax from continuing and discontinued operations (4+5)	(317.90)	(70.16)	(833.87)	(4,427.81)				
7	Total comprehensive income for the period	(351.01)	(82.76)	(969.99)	(3,230.13)				
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59				
9	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted in ₹	(0.42)	(0.30)	(0.98)	(4.63)				

Extract of the Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Sl.No.	Particulars	Quarter ended June 30, 2021		Quarter ended March 31, 2021		Quarter ended June 30, 2020		Year ended March 31, 2021	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	393.84	503.71	298.59	1,448.60				
2	Loss / profit before exceptional item and tax	(52.99)	(45.90)	(170.50)	(487.17)				
3	Loss before tax after exceptional items	18.41	(602.09)	(237.36)	(1,844.02)				
4	Loss after tax and exceptional items	18.41	(602.19)	(238.42)	(1,842.36)				
5	Total comprehensive income for the period	(107.40)	(700.25)	(2,339.60)	(5,398.00)				
6	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59				
7	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted in ₹	0.02	(0.67)	(0.39)	(2.12)				

Notes:
a. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / Annual Financial results are available on the website of the stock exchange(s) www.bseindia.com and www.nse-india.com and on Company's website www.gmrinfrastructure.in.
b. The unaudited consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on August 13, 2021 and approved by the Board of Directors in their meeting held on August 13, 2021.
For and on behalf of the Board of Directors
Gandhi Kiran Kumar
Managing Director & CEO
GMR GROUP - I / G-166 / PREM ASSOCIATES

G.G.DANDEKAR MACHINE WORKS LTD

Registered Office: 211/A, MIDC, Butburi Industrial Area, Village Kinhi, Tal. Hingana, Dist. Nagpur-441122
Tel.: (07103) 295109; E-mail: cs@ggdandekar.com; Website: www.ggdandekar.com; CIN: L99999MH1938PLC002869

Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2021

Sl. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended 30.06.2021		Year ended 31.03.2021		Quarter ended 30.06.2020		Quarter ended 30.06.2021		Year ended 31.03.2021		Quarter ended	